

August 28, 2024

#### **BSE Limited**

P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 532159

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement(s) of Additional Information - 29th Annual General Meeting

Please find enclosed copies of the newspaper advertisement of the public notice regarding "Additional Information – 29<sup>th</sup> Annual General Meeting" published by the Company in Financial Express (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) on August 28, 2024.

This is for your information and record.

Thanking You,
Yours Faithfully

**For Trescon Limited** 

Mandar Chavan Company Secretary

US 'pressured' Meta to pull

Covid posts: Zuckerberg

#### 'WEST PLAYING WITH FIRE OVER UKRAINE'

# Russia warns US of World War III risks



Russian foreign minister Sergey Lavrov prepares to leave for a news conference in Moscow, on Tuesday

GUY FAULCONBRIDGE & VLADIMIR SOLDATKIN Moscow, August 27

**RUSSIA SAID THE** West was playing with fire by considering allowing Ukraine to strike deep into Russia with Western missiles and cautioned the United States on Tuesday that World War Three would not be confined to Europe. Ukraine attacked Russia's western Kursk region on August 6 and has carved out a slice of territory in the biggest foreign attack on Russia since World War II. President Vladimir Putin said there would be a worthy response from Russia to the attack.

Sergei Lavrov, who has served as Putin's foreign minister for more than 20 years, said that the West was seeking to escalate the Ukraine war and was "asking for trouble" by considering Ukrainian requests to loosen curbs on using foreign-supplied weapons. Since invading Ukraine in 2022, Putin has repeatedly warned of the risk of

**MOSCOW** and Paris have

reached a nadir following the

arrest of Russian-born

Telegram boss Pavel Durov,

Russian Foreign Minister

Sergei Lavrov said on Tuesday,

after the tech billionaire's

detention was extended until

well as Russian nationality,

was arrested near Paris over

the weekend as part of an

investigation into crimes

related to images of child sex

abuse, drug trafficking and

Durov, who has French as

**RELATIONS** 

Wednesday.

a much broader war involving the world's biggest nuclear powers, though he has said Russia does not want a conflict with the US-led NATO alliance.

**UKRAINE'S** 

**VOLODYMYR** 

**ZELENSKYY** said on Tuesday that

the war with Russia would even-

tually end in dialogue,

but that Kyiv had to be in a strong

position and that he would pre-

sent a plan to US President Joe

Biden and his two potential suc-

addressing a news conference,

said Kyiv's three-week-old incur-

sion into Russia's Kursk region

was part of that plan, but that it

also comprised other steps on the

economic and diplomatic fronts.

is to force Russia to end the war.

And I want that very much fair

for Ukraine," he told reporters in

Kyiv. He did not elaborate fur-

ther on the next steps, but said

he would also discuss the plan

with Democratic Vice President

Kamala Harris and probably also

with Republican Donald

Trump, the two nominees for

it ahead of the Paris Olympics

in response to its more hawk-

ish stance on the Ukraine war -

extended by 48 hours late on

Monday, a spokesperson for

the Paris prosecutor's office

said on Tuesday. After that,

prosecutors will either need to

charge or release him. Should

he face charges, his flight risk

status is a factor judges have to

include in their assessment of

possible pretrial detention,

**—REUTERS** 

according to French law.

Durov's detention was

claims Russia has denied.

**—REUTERS** 

the U.S. presidential election

"The main point of this plan

The Ukrainian leader,

"We are now confirming once again that playing with fire and they are like small children playing with matches - is a very dangerous thing for grown-up uncles and aunts who are entrusted with nuclear weapons in one or another Western country," Lavrov told reporters in Moscow.

"Americans unequivocally associate conversations about Third World War as something that, God forbid, if it happens, will affect Europe exclusively," Lavrov said.

Russia's 2020 nuclear doctrine sets out when its president would consider using a nuclear weapon: broadly as a response to an attack using nuclear or other weapons of mass destruction or conventional weapons "when the very existence of the state is put under threat".

Durov arrest: Russia-France ties at new low

fraudulent transactions on the

platform, French prosecutors

knew about the threat of

arrest in France. Durov's

French lawyer did not imme-

diately reply to a request for

Moscow-Paris ties to their

lowest level, Lavrov said on

Tuesday, capping months of

between the two nations.

French authorities accused

Russia of trying to destabilise

relations

Durov's arrest has plunged

It remains unclear if he

said on Monday.

comment.

deteriorating

-REUTERS

### Indian-origin Kevan Parekh is new Apple finance chief

MARK GURMAN August 27

LONGTIME APPLE CHIEF Financial Officer (CFO) Luca Maestri will step down from the job at the end of the year, handing the role to top deputy Kevan Parekh after more than a decade. Parekh, 52, will become CFO on January 1 in what Apple described as a "planned succession." Maestri, who has been CFO since 2014, will remain at Apple in a reduced position, continuing to oversee information technology and real estate functions, the firm said Monday. The 60-year-old Maestriwas

a steward of Apple's finances in the post-Steve Jobs era and a familiar voice on the company's conference calls. During his tenure, Apple became more of a services provider, with that category accounting for much of its revenue growth. The Italianborn executive will continue to report to CEO Tim Cook in his new position. Parekh, meanwhile, will replace Maestri on Apple's executive team and report to Cook as well.

"Kevan has been an indispensable member of Apple's finance leadership team, and he understands the company inside and out," Cook said. "His sharp intellect, wise judgment and financial brilliance make

#### Israeli strikes in Gaza kill 18, Palestinians say

JON GAMBRELL

say Israeli airstrikes across the Gaza Strip have killed at least 18 people, including eight children. The Civil Defence, first responders who operate under the Hamas-run government, said that three children and their mother were killed in an airstrike on Monday in Gaza City. It said that three other people were missing after the strike.

In southern Gaza, a strike on a home killed five people, including a man, his three children as young as 3 years old and a woman, according to a list provided by Nasser Hospital in Khan Younis, where the bodies were taken. Another airstrike flattened a home west of Khan Younis, killing at least four people, including a child, according to Nasser Hospital. —AP



#### PLANNED SUCCESSION

■ Parekh, 52, is set to take over as the CFO from January 1, 2025

■ He has been at Apple for 11 years and joined around the same time as present CFO Maestri

Maestri had been grooming Parekh fo the CFO role since last several months

him the perfect choice to be Apple's next CFO."

Parekh has been at Apple for 11 years and joined around the same time as Maestri. He currently oversees financial planning, investor relations and

Holder

Name of Share Holder: Mahesh R. Lahoti

The Supreme Industries Limited

market research functions. He took on more responsibility late last year, when Maestri's other top deputy, Saori Casey, stepped down. She later joined Sonos as its CFO.

Maestri had been grooming Parekh for the CFO role during the last several months, and Bloomberg reported in May that Apple had been preparing to name Parekh as its next finance chief. Parekh also has increasingly attended private meetings with Apple financial analysts and partners. Maestri said Monday that he has "enormous confidence" in his successor. Apple shares fell as much as 1.7% in late trading, but regained most of the ground.

Maestri's shift to a smaller role at the firm follows a recent pattern for executives there. When Phil Schiller quit as marketing chief in 2020, he decided to remain at Apple and now leads a smaller portfolio that includes the App Store. Dan Riccio, head of hardware engineering until 2021, left the firm's management team but still oversees development of Vision Pro headset.

"We're fortunate that we will continue to benefit from the leadership and insight that have been the hallmark of his tenure at the company," Cook said of Maestri.

—BLOOMBERG

Certificate

## related to Covid-19 during the global pandemic and that he regrets the company's decision to accede to the demands. "In 2021, senior officials from the Biden Administra-

**META PLATFORMS CEO** Mark

Zuckerberg alleged that Face-

bookwas "pressured" by the US

government to censor content

from the Biden Administration, including the White House, repeatedly pressured our teams for months to censor certain COVID-19 content, including humor and satire," Zuckerberg wrote in a letter to the Committee on the Judiciary of the US House of Representatives. And while it was Meta's decision whether to remove content, he continues, "the government pressure was wrong, and I regret that we were not more outspoken about it."

During the pandemic, Face-book officials drew ire from critics of lockdowns, vaccines and masking mandates because it removed certain posts, saying they contained misinformation related to the virus or otherwise went against its policies. In all, Facebook took down more than 20 million pieces of content in just over a

year. Zuckerberg joins other social media executives, including Jack Dorsey, former CEO of blogging platform Twitter, in lamenting past instances of content moderation that, in their view, went too far.

There's a growing global

debate over how far social media companies should go in policing the comments, images and other content posted by their users. Some platforms believe they should be hands off when it comes to telling users what they can and can't say online, while some governments say that an overly laissez-faire stance can beget criminal behavior. French officials arrested Telegram co-founder Pavel Durov during the weekend, alleging that the company failed to adequately combat crime on the messaging app, including the spread of child sexual abuse material.

On the eve of the US presidential election, pitting VP Kamala Harris against former president Donald Trump, Zuckerberg is also taking pains to appear non-partisan.

—BLOOMBERG

TRESCON TRESCON LIMITED

Regd. off.: 301, Third Floor, Skyline Wealth Space, Nathani Road, Vidyavihar (West), Mumbai - 400 086

Email:cs@trescon.com | Website: www.trescon.com | Tel: 022-46165611

ADDITIONAL INFORMATION - 29th ANNUAL GENERAL MEETING

Shareholders may note that the 29th Annual General Meeting ("AGM") of Trescon Limited ("the Company") will be held through Video Conferencing ("VC") Or Other Audio Visual Means ("OAVM") facility

on Saturday, September 28, 2024 at 4:00 P.M. (IST). The AGM is being held in compliance with the

provisions of Companies Act, 2013 read with the general circulars and guidelines issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India to transact the businesses as set out in the AGM Notice, which will be circulated shortly.

In view of the above, only electronic copies of the AGM Notice and Annual Report for financial year 2023-2024 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") i.e. Satellite Corporate Services Pvt. Ltd. / Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email

addresses and contact details with their Depository Participant(s). Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and contact details with the Company's RTA by sending duly filled form ISR -1 to info@satellitecorporate.com. The Notice of the 29th AGM and Annual Report for financial year 2023-2024 will also be made available on Company's website at www.trescon.com and stock exchange website at www.bseindia.com.

Shareholders of the Company may request physical copy of the Annual Report from the Company by

sending a request at cs@trescon.com.

The Company is providing remote e-voting facility to the shareholders to cast their voting rights using an

electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote e-voting"). The shareholders will also be given opportunity to cast votes electronically during the AGM ("e-voting"). The manner of e-voting including remote e-voting will be provided in the AGM Notice.

The 29th AGM Notice and Annual Report for financial year 2023-2024 will be sent to the shareholders on

Date : August 28, 2024

their registered email addresses in due course.

For Trescon Limited

Sd/-Mandar Chavan Company Secretary



LOSS OF SHARES -NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned

Equity Shares of the Company-The Supreme Industries Limited., have

been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity

Shares have applied to the Company to issue duplicate Share

Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares

should lodge the same with the Company at its Registered Office at

612, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai 40021, within 21 days

from this date else the Company will proceed to issue duplicate

certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Shares From

Name of Share No.Of Distinctive Nos.

Ak23548 Mahesh R.Lahotil 1000 6131801 - 6132800 11594

Name and Registered Office address of Company:

612, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai 40021



Mumbai Metro One Pvt Ltd 1st Floor, OCC Building, D N Nagar Depot, Opp. Manish Garden CHS Ltd 4 Bunglows, Andheri West, Mumbai - 400053

TIMES OOH

#### Iran opens door to talks with US

JON GAMBRELL Dubai, United Arab Emirates

opened the door to renewed negotiations with the United States over his country's rapidly advancing nuclear programme, telling its civilian government there was "no harm" in engaging with its "enemy."

Ayatollah Ali Khamenei's

remarks set clear red lines for any talks taking place under the government of reformist President Masoud Pezeshkian and renewed his warnings that Washington wasn't to be trusted. But his comments mirror those around the time of Iran's 2015 nuclear deal with world powers, which saw Tehran's nuclear programme curtailed in exchange for the lifting of economic sanctions.

Yet it remains unclear just

how much room Pezeshkian will have to maneuver, particularly as tensions remain high in the wider Middle East over the Israel-Hamas war and as the US prepares for a presidential election in November. "This does not mean that we cannot interact with the same enemy certain situations," Khamenei said, according to a transcript on his official website. "There is no harm in that, but do not place your hopes in them."Khamenei, who has the final say on all state matters, also warned Pezeshkian's Cab-

Khamenei, 85, has occasionally urged talks or dismissed them with Washington after then-President Donald Trump unilaterally withdrew the United States from the deal in 2018.

inet, "Do not trust the enemy."

#### infoedge INFO EDGE (INDIA) LIMITED

CIN: L74899DL1995PLC068021 | Regd. Office: GF-12A, 94, Meghdoot Building, Nehru Place, New Delhi-19 Corp. Office: B-8, Sector-132, Noida-201304 (Uttar Pradesh) | Tel: 0120-3082000; Fax: 0120-3082095 Website: www.infoedge.in; Email: investors@naukri.com

#### NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company)

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF")

This Notice is hereby given pursuant to provisions of Section 124(6) and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ('the Rules'). The Rules, inter-alia contains provisions for transfer of unpaid or unclaimed dividend to IEPF authority and transfer of shares in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years or more to IEPF.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has already communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF authority under the said Rules for taking appropriate action(s). The details of such shareholders are also uploaded on the website of the Company i.e. <a href="https://www.infoedge.in">www.infoedge.in</a>. The concerned shareholders are thus requested to claim the unclaimed dividend on or before the due date, otherwise the shares shall be transferred to the IEPF authority after the due date.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF authority, may also take note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF authority as per Rules and upon such issue, the original share certificate which stands registered in their name will stand automatically cancelled and will have no effect whatsoever and in case shares are held in Demat form, the Company would give appropriate instructions in the form of Corporate Action to the Depositories such that the Depositories are able to transfer the said shares to the demat account of the IEPF authority.

The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the company for the purpose of transfer of shares to IEPF authority pursuant to the Rules. Please note that upon transfer to IEPF, no claim shall lie upon the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares so transferred.

Please take note that unclaimed or unpaid dividend which have already been transferred or the shares which are being transferred by the Company to IEPF authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by the shareholders from IEPF authority by following the procedure given on its website i.e. http://iepf.gov.in/IEPFA/refund.html. Further in order to claim the unclaimed dividend lying with the Company or in case you need any information /clarification, please write to or contact our RTA: M/s. Link Intime India Pvt. Ltd., Noble Heights, 1st Floor, Plot NH 2, C-1 Block LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi - 110058, Tel: 011-41410592, e-mail: iepf.shares@linkintime.co.in.

Please provide following details in all your communications: 1. Name of the Company, 2. Folio No. or DP and Client ID, 3. Name of Shareholder, 4. Contact No., 5. Email ID. Also provide self-attested KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof.

By Order of the Board of Directors For Info Edge (India) Limited

Date: August 27, 2024 Place: Noida Jaya Bhatia Company Secretary & Compliance Officer

### **EXPRESSION OF INTEREST**

Mumbai Metro One Pvt Ltd (MMOPL) invites Expression of Interest (EOI) from interested parties for

# "Station-Naming & Branding Rights for Mumbai Metro Line-1 Stations"

Entities interested in obtaining
Station-Naming & Branding Rights for Mumbai Metro Line-1 Stations
from Versova to Ghatkopar should submit proposal via email addressed
at <a href="mailto:business@reliancemumbaimetro.com">business@reliancemumbaimetro.com</a> on or
before 18th September, 2024 by 17:00 hours.

For RFP information & documents, please visit: https://www.reliancemumbaimetro.com

Issue Date: 28th August 2024 Place: Mumbai

Contact us to seize this exclusive opportunity business@reliancemumbaimetro.com

-Sd-Authorised Signatory

financialexp.epapr.in



NOTICE OF LOSS OF SHARES OF Company Name: Larsen & Toubro Limited Registered Address: L&T House, N.M. Marg Ballard Estate, Mumbai - 400 001 Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid

claim on the claim with th Office within 1	e Con 15 days	npany hereo	at its F f.	Registered		
Name of the Share- holder	Folio No.	No. of shares		Distinc- tive No.(s)		
Ramakant Sharma (Deceased) jointly with Anju Sharma	08098701	1200		3545762 to 3546061, 577556713 to 577557312 and 142354636 to 142354935		
Name (s) of Shareholder (s)						

ANJU MAUDGAL KADAM

PUBLIC NOTICE This is to inform the general public that our member H H Baselios Marthoma Mathews III holding Flat no.10 in our society Santacruz Mansion No. 5 Co-operative Housing Society Limited, Behind Telegraph Office, Santacruz (East). Mumbai 400 055, has applied to the society for issue of Duplicate share certificate no.10 bearing distinctive nos. from 46 to 50. That our said member has also filed olice complaint for loss of said certificate The society hereby invites claims objections and any claims by way mortgage, lien, charge, maintenance, or any other claim of whatsoever nature, shall contact within 15 days to the office of the society Advocate Santosh Adukia at C1, Ground Floor, Triveni, SV Road, Santacruz (West), Mumbai 400 054 during working hours. Thereafter the said claim/ objections shall be deemed to have been vaived and the Society shall record the

For Santacruz Mansion no.5 CHSL Dated 28th day of August, 2024. Secretary

#### शुद्धिपत्रक

दिनांक २४ ऑगस्ट, २०२४ रोजी या वृत्तपत्रात प्रकाशित रामसागर के कनोजिया यांच्या जाहीर सूचनेमध्ये दसऱ्या परिच्छेदात अशिलाचे नाव श्रीमती मोकल नितेश निर्मल असे चुकीने प्रसिद्ध झाले आहे तरी अशिलाचे नाव कृपया श्रीमती कोमल नितेश निर्मल असे वाचावे. गैरसोयीबद्दल दिलगिरी.

KOTAK MAHINDRA BANK LIMITED olex. Bandra (E), Mumbai – 400 051, **€ 3** kotak° och office: 1st Floor. Plot No. 8. WHC Road, Shankar Nagar, Dharampeth, Nagpur- 440 010

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या कलम 13(2) अंतर्गत सिक्युॅरिटी इंटरेस्ट (अमलबजावणी) नियम, 2002 च्या नियम 3 (1) सह वाचले. अधोस्वाक्षरी केलेले हे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (KMBL) चे अधिकृत अधिकारी आहेत. सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या नियम 3 सह वाचलेल्या उक्त अधिनियमाच्या कलम 13(12) अंतर्गत प्रदान केलेल अधिकारांचा वापर करताना, अधिकृत अधिकाऱ्याने सदर कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत मागणी सूचना जारी केल्या आहेत. खालील कर्जदार(ने) ("म्हणलेले कर्जदार(ने)"), त्यांना जारी केलेल्या संबंधित डिमांड नोटिस(ने) मध्ये नमूद केलेल्या रकमांची परतफेड करण्यासाठी जी खाली देखील दिली आहे. उपरोक्त संबंधात, याद्वारे, पुन्हा एकदा, या नोटीसच्या प्रकाशनापासून ६० दिवसांच्या आत, या कर्जदारांना, खाली नमूद केलेल्या रकमेसह, पुढील व्याजासह, या मागणीत तपशीलवार रक्कम भरण्याची सूचना दिली आहे. खाली नमूद केलेल्या तारखेपासून पेमेंट आणि/किंवा वसूलीच्या तारखेपर्यंत, कर्ज कराराच्या अंतर्गत देय, इतर कागदपत्रे/लेखनांसोबेत वाचलेल्या, जर असेल तर, त्या कर्जदाराने अंमलात आणल्या आहेत. कर्जाच्या योग्य

अ. क्र.	कर्ज खाते नं / कर्जदार / सह-कर्जदार / जमानतदाराचे नाव	मागणी सुचना तारीख आणि रक्कम आणि एनपीए तारीख	अनामत मत्तेचे तपशील (अचल मालमत्ता)					
1.	कर्ज खाते नं. LAP18855481 आणि LAP18900554 1. निलगीरी कमार्थियल इस्टेट प्रायवेट लिमीटेड यांच्या द्वारे श्री. निरज मनोहरलाल रावल (कर्जवार/गहानदार), 2. पोलारीस लिक्टुर प्रायवेट लिमीटेड (सह-कर्जवार), 3. श्री. निरज मनोहरलाल रावल (सह-कर्जवार), 4. एस वी डिस्ट्रीब्युटर प्रायवेट लिमीटेड यांच्या द्वारे श्री. निरज मनोहरलाल रावल (सह-कर्जवार), 5. श्रीमती प्रोमिला निरज रावल (सह-कर्जवार), 6. श्रीमती प्रोमिला निरज रावल (सह-कर्जवार), पत्ता : फर्लेट नं. 206, वुसरा मजला, गोल्फ अपार्टमेंट, सुजन सिंग पार्क, नवी हिल्ली - 110003, येथे देखिल: 228, कंयनुआं इंडिस्ट्रयल इस्टेट, कांडविता रोड, जे वी नगर, अंधेरी पश्चिम, महाराष्ट्र 400050 येथे देखिल: नारंग हाऊस नं. 40, पाली हिल रोड, बाद्रा पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र - 400050 येथे देखिल: रहिवासी बंगलो नं. पी-6, सर्वे नं. 78 / 1-ए बिल्डींग क्येम्प्लेक्स, एवेंटिकनो पार्क, मपुसा बार्वज, उत्तर गोवा - 403507, येथे देखिल: फर्लेट नं. 102 / 202, बेन्हुर 32, नारायन दाभोळकर रोड, मलबार हिल्स, मुंबई, महाराष्ट्र - 400006	07/08/2024 क्त. 6,76,89,078.68/- (रूपये सहा कोटी शहात्तर लाख एकोणनंव्यद हजार अद्याहत्तर आणि अडुसष्ठ पैसे फकत) 01.08.2024 पर्यंत <b>एनपीए तारीख</b> : 09/07/2024	सर्व रहिवासी बंगलो मध्ये समावेश असत तळ मजला, पहिला मजला आणि दुस्स मजला, बिल्ट अप एरिया सुमारे 508.22 प्लॉट बेअरिंग नं. पी-6, सर्वे अंतर्ग 78 / 1-ए क्षेत्रफळ 390 चो. मी., बेअरि भाग आणि तुकडा 1 / 4, मालमस्तेचा भा भाग आणि तुकडा 1 / 4, मालमस्तेचा भा क्षेत्रफळ 19450 चो. मी., ''सॅक्रेरीबे भट्ट यांचा क्वाटार्ट पार्ट "नावा ओळखली जाणारी मालमत्ता, जिस् नावणी ऑफिस बर्दज अंतर्गत नं. 451 पेर 482 बुक बी-3 (जुना) आणि सर्वे अंतर्ग नं 78 / 0 चो. मी., त्यासोबत अविभाजी हिस्सा 390 / 19450 चो. मी., प्लॉट नं पी-6 च्या क्षेत्रसी संबंधीत आणि 1 / भागाबे क्षेत्रफळ 19450 चो. मी कॅडोलिक येथे स्थित ता. आणि उप-जिल्ह बर्दज, जि. उत्तर गोवा, गोवा राज्य रलॉटच्या चतुर्सिमाः उत्तरः 15 मी स्स्त दिक्षणः 4 मी. स्स्ता, पुर्वः प्लॉट नं. 7 पश्चिम: 9 मी रस्ता.					
जरः	जर उक्त कर्जदार, जामीनदार, गृहाणखत आणि सह-कर्जदार वरीलप्रमाणे KMBL ला पेमेंट करण्यात अयशस्वी ठरले, तर KMBL कायद्याच्या कलम् 13(4							

अन्वये वरील सुरक्षित मालमत्तेविरुद्ध आणि लागू नियमांच्या जोखमीवर कारवाई करेल. खर्च आणि परिणाम म्हणून कर्जदार म्हणाले. उक्त कर्जदाराना उपरोक्त मालमत्तेचे हस्तांतरण करणे कायद्यानुसार प्रतिबंधित आहे, मग ते विक्रीच्या मार्गाने, भाडेपड्याने किंवा अन्यथा KMBL च्या पूर्व लेखी संमतीषिवाय, या कायद्याच्या किंवा नियमांच्या तरतुर्दीचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती किंवा नियमांचे उल्लंघन करेल. कारावास आणि/किंवा

दिनांक : 28 / 08 / 2024,

सही / - प्राधिकृत अधिकारी, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

तमाम लोकांना या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यांत येते की, माझे अशिल नयना दिनकर माने, रा. रूम नं. १, गोवर्धन बापु काळण चाळ, आजदे गाव, दत्त मंदिर जवळ, डोंबिवली पूर्व यांच्या व त्यांचे पती (मयत) दिनकर शंकर माने (मयत दि. ११ .७.२०२१ ) यांच्या मालकीची व कब्जेवहिवाटीची सदनिका नं. ८, पहिला मजला, क्षेत्र ४३५ चौ. फुट, मौजे गोलवली, ता. कल्याण, जि. ठाणे येथील सर्वे नं.६०/१२०, हिस्सा नं.२ पैकी वरील महादु अपार्टमेंट मधील सदनिका ही दिनकर शंकर माने यांच्या निधनानंतर नयना दिनकर माने हया एकमेव कायदेशीर वारस आहेत.

तरी वर उल्लेखित सदिनका बाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था सोसायटी इतर कृणाचीही काही तक्रार आक्षेप विरोध असल्यास तसेच सदर मिळकती बाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारे गहाण, दान, तारण, लिज, भाडेपट्टा, मिळकत हस्तांतरणाचा करार किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासहीत आपली हरकत खालील पत्त्यावर नोंदवावी. तसे न केल्यास सदर बाबत कोणाचेही कोणतेही म्हणणे नाही किंवा हरकत नाही व असल्यास ते सर्व त्यांनी सोडुन दिले आहेत असे गृहित धरण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी.

ता.२६/०८/२०२४ तहसिल कार्यालय जवळ, कल्याण कोर्टासमोर, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे. ४२१३०१. मोबा. ९९६७२६४९४२

साईदास रोहिदास चव्हाण ॲडव्होकेट हायकोर्ट



युनिटी स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड ु नोंदणीकृत कार्यालय: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. कॉर्पोरेट कार्यालय: सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व),

मागणी

प्रतिभुत मालमत्ता

सूचना

मुंबई–४०००९८. शन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) आणि सिक्युरि इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (रुल्स) च्या तरतदी अन्वये.

कायदा अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** (बँक) चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी आहेत आणि कायद्याच् कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत त्यांनी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना वितरीत केलं होती ज्यामध्ये सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसात संबंधित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास खालील कर्जदारांना कळविले होते ादर सूचना ना–पोहोच<sup>े</sup>झाली आणि टपाल शेरेनुसार बजावलेली नाही. म्हेणून कर्जदारांना अन्य पर्यायी सेवा अर्थात वृत्तपत्रात प्रकाशनामार्फत सद चना देण्यात येत आहे.

कर्ज खात्याचे तपशील कर्जदारांचे नावः १. ऑडिओ व्हिज्युअल इक्विपमेंट सेन्टर (कर्जदार) २. हीना तुषार मेहता (सह-कर्जदार व तारणकर्त्या) ३. गौरांग शेठ (सह-कर्जदार) मंजूर दिनांक: २९.०६.२०२३

गरैंज क्र.१०, तळमजला, क्षेत्रफळ सुमारे १५० चौ.फु., स्वतंत्र भवन को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडची सी इमारत, जमीन सीटीएस क्र.३/ ६५३, गाव आनंद नगर, फॉरजेडु हिल रोड, फॉरजेडु स्ट्रीट, ताडदेव, मुंबई-४०००३६ येथील स्थावर मालमतेचे सर्व भाग व खंड. ..... अहा ज्याज भारामत्त्रच भव भाग व खड. मालमतेच्या चतुसिमा: (मुल्यांकन अहवालानुसार) उत्तरेस: सी विंग; दक्षिणेस: स्पेन्को इमारत; पुर्वेस: डी विंग; पश्चिमेस ए विंग वरील जमीन. कर्ज खाते क्र.: युपसएफबीएमयुएसअोएएन०००००५०१०७९५ कर्ज रक्कम: इ.२९,२२,३१७/- एनपीए दिनांक: ०२.०८.२०२४ मागणी सूचना दिनांक: १३.०८.२०२४ (१६.०८.२०२४ रोजी विवरीत ागणी सूचना दिनांक: १३.०८.२०२४ (१६.०८.२०२४ राजा ज्याज्जा ।गणी सूचनेची रक्कम: रु.२६,३२,०४५.८५ (०६.०८.२०२४ रोजी) आणि व्याज

जर उपरोक्त देय रक्कम ६० (साठ) दिवसांच्या कालावधीत जमा करण्यात कसूर केल्यास कायद्याच्या तरतुदीअंतर्गत उपरोक्त प्रतिभुत मालमत्तेवर खालीव वाक्षरीकर्त्याद्वारे अंमलबजावणी केली जाईल. कृपया नोंद असावी की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर प्रतिभुत मालमत्तेची विक्री, भाडेपट्ट केंवा अन्य इतर प्रकारे कोणताही व्यवहार किंवा हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. सदर तरतुदीचे कोणतेही उछ्लंघन केल्याग कायद्यान्वये गुन्हा ठरेल आणि दंडात्मक कारवाई केली जाईल.

कपया नोंद असावी की, पुर्वीची पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विलीन झालेली आहे आणि दिनांक २५ जानेवारी, २०२२ पास् . युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड असे नाव झाले आहे.

सही / - प्राधिकत अधिकारी, यनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ठेकाण: मंबई, दिनांक: २८.०६.२०२४

ि SBI भारतीय स्टेट बैंक गृहकर्ज केंद्र, पनवेल दुकान क्र.५, शाखा टेंस, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी भुंबई-४००६१४.

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **श्री. संतोष श्रावण कोळी,** फ्लॅट क्र.ए-५०३, विघ्नहत कोहौसो., प्लॉट क्र.७, सेक्टर-१, खांदा कॉलनी, नेत्रज्योत हॉस्पिटलजवळ, पनवेल, नवी मुंबई-४१०२०६ (एचएल खाते क्र.: ४१०६१३६८५७०) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज नमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते **१५.०८.२०२४** रोजी नॉन–परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एमफोर्सियन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर **१७.०८.२०२**४ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर पूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

<mark>यकबाकी रक्कम:</mark> दिनांक १७.०८.२०२४ रोजी देय रक्कम रू.६०,४०,७११/- **(रुपये साठ लाख चाळीस हज प्रातशे अकरा फक्त)** तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी. नदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असत पांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शेन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिर्ट ंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच

प्रमाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभू गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन क्लॅट क.एफ-२१०५. २१वा मजला. एफ-विंग. फेझ-२. डमारत क.१. बालाजी सिंफनी. गाव आकर्ली

बीएसएनएल कार्यालय व निळांबरी कोहौसोलि.जवळ, नवी पनवेल, रायगड-४१०२०**६**.

देनांक: २७.०८.२०२४ ठिकाण: नवी मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया

TRESCON

ट्रेसकॉन लिमिटेड

CIN:L70100MH1995PLC322341 **नोंदणीकत कार्यालय:** 309, 3रा मजला, स्कायलाईन वेल्थ स्पेस, नाथानी रोड, विद्याविहार (पश्चिम)

मुंबई-४०००८६. **दूर.**:०२२-४६१६५६११, **वेबसाईट:www.trescon.com, ई-मेल:cs@trescon.co**m २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा-अतिरिक्त माहिती

गिर्धारकांनी कृपया नोंद घ्यावी की**, टेसकॉन लिमिटेड** (कंपनी) ची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.४.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव गध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदर एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी (कायदा) सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ आणि भारत शासन, सहका त्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रकानुसार संपन्न होईल.

वरील परिपत्रकानुसार एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३–२०२४ करिता कंपनीचे वार्षिक अहवाल दस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि./ठेवीदार सहभागीदाराकडे वरील आवश्यक परिपत्रकानुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने पाठविले आहेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल अद्यापी नोंद नाहीत अशा सदस्यांनी त्यांच डिपॉझिटरी सहभागीदारमार्फत ठेवीदार यांच्याकडे नोंद करून घ्यावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा अस गिंपारकांनी त्यांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात सॅटेलाईट कॉर्पोरेट र्गिवेसेस प्रा.लि. यांना <u>info@satellitecorporate.com</u> वर त्यांचे स्वसाक्षांकीत पॅनकार्डची प्रत यासह सादर करावेत. २९व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.trescon.com, स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल.

. प्रमीच्या भागधारकांनी <u>cs@trescon.com</u> वर विनंती पाठविल्यास कंपनीकडून वार्षिक अहवालाच

धारकांनी सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचनेत नमुत वयावर रिमोट पद्धतीने (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देण्याची संधी दिली जाईल. एजीएम दरम्यान विद्युत स्वरुपा (ई–वोटिंग) मत देण्याची संधी भागधारकांना असेल. रिमोट मतदानाची पद्धत भागधारकांनी एजीएम सूचनेत नमुद

१९व्या एजीएमची सूचना व २०२३–२०२४ करिता वार्षिक अहवाल भागधारकांना दैनंदिन कामकाजात त्यांचे नोंद -मेलवर लागू कायद्यानुसार पाठविले जाईल.

दिनांक: २८.०८.२०२४ ठिकाण : मुंबई

> फॉर्म INC-26 सार्वजनिक सूचना

[कंपन्या (समाविष्ट करणे) नियम, 2014 च्या नियम 28 नुसार]

कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 12(5) आणि कंपनी (समाविष्ट करणे) नियम, 2014 च्या नियम 28(2)(अ) च्या बाबतीत

ब्रिक डेटा ॲनालिटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

(CIN: U72900PN2022FTC208080) च्या बाबतीत, त्याचे नोंदणीकृत कार्यालय 1482, 5वा मजला, व्हाईट हाऊस बिल्डिंग, टिळक स्मारक मंदिरासमोर, टिळक पेठ रोड पुणे, महाराष्ट्र, भारत, 411030 येथे आहे.

सार्वजनिक सूचनेद्वारे सर्वसामान्यांना सूचित करण्यात येते की कंपनी, कंपन्या अधिनियम 2013 च्या कलम 12 अंतर्गत, केंद्रीय सरकारकडे अर्ज करण्याचा विचार करीत आहे. या अर्जाद्वारे कंपनीला दिनांक 13 ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या विशेष ठरावाच्या अटींमध्ये नोंदणीकृत कार्यालय एक रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, पुणे गसून दुसऱ्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, मुंबई कडे हलविण्याची परवानगी मिळावी, अशी मागर्ण

या प्रस्तावित नोंदणीकृत कार्यालयाच्या स्थलांतरामुळे ज्यांच्या हितावर परिणाम होण्यार्च शक्यता आहे, ते व्यक्ती MCA-21 पोर्टल (www.mca.gov.in) वर इन्व्हेस्टर कंप्लेंट फॉर्म भरून किंवा प्रतिज्ञापत्रासह आपले हरकतींचे कारण आणि आपल्या हिताचा स्वभाव स्पष्ट pरणारे प्रतिज्ञापत्र प्रादेशिक संचालकांच्या पत्त्यावर पाठवू शकतात. पत्ता: ब्लॉक ए, पहिला भ्राणि दुसरा मजला, पीसीएनटीडीए ग्रीन बिल्डिंग, अकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, अकुर्डी, पुणे 411044. हे हरकती पत्रक प्रकाशित झाल्याच्या चौदा दिवसांच्या आत प्रादेशिक संचाल

तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता: १४८२, ५वा मजला, व्हाईट हाऊस बिल्डिंग, टिळक स्मारक मंदिरासमोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र, भारत, ४११०३०.

दिनांक : २८/०८/२०२४

ठिकाण : पुणे

साठी आणि वतीने ब्रिक डेटा ॲनालिटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

एसडी/ डोना आल्फ्रेड एलिस

(दिग्दर्शक) DIN: 10247263

जाहीर सूचना

माझे अशील श्री. मोहमद तारीक नाखुदा. फ्लॅट क्र.५0३, ५वा मजला, रोझमेरी कोरिया, रोझ मेर्र कोरिया कोहौसोलि., आईस फॅक्टरी लेन, वांद्रे पश्चिम, मंबई-४०००५० येथील मालमत्ते श्री. मोहमद तारीक नाखुदा यांनी नोंदणी क्र.बीडीआर-१/१७१४/२००६ धारक दिनांक ०१.०३.२००१ रोजीचे विक्री करारनामा मार्फत खरेदी केले होते त्यांच्याकडून श्रेणी दस्तावेजातील दिनांक २७.११.१९७९ रोजीचे मुळ करारनामा दस्तावेज हरवले आहेत.

जर कोणा व्यक्तीस वर नमुद केलेले दस्तावेज सापडल्यास किंवा काही माहिती असल्यास त्यांनी नेखी स्वरुपात माझ्याकडे आजच्या तारखेपासून ( देवसांत कळवावे. सदर सूचना प्रकाशनापासून ! देवसांच्या समाप्तीनंतर कोणताही दावा विचारात वेतला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

दिनांक: २८.०८.२०२४

ॲडव्होकेट विभुती अग्रवात २०/४०३, संस्कृती, ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१ उक्त जमिनीचे मालकी आणि हक्क निर्निवाद आहे अ मानले जाईल व त्या बाबातचे प्रमाणपत्र त्यांच्या नावावर दिले जाईल हयाची नोंद घ्यावी . सह।/ -श्री . तुषार आर . पाटील वकील पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव,तालुका - वसई जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०१

सर्व लोकांना हया नोटीसीने कळविण्यात येते की, मल

मिळालेल्या माहिती नुसार, गांव - राजावती, तालुका - वसई ,जिल्हा-पालघर, येथील १) जमीन सर्व्हें नं -9३०/अ/९/२/३, क्षेत्र २-१४-२० आर. चौ. मीटर २)

- 'नर0' अ(1/1/2) ह, क्षेत्र र- 'भर-'एठ आर. वा. मीटर र) जमीन सर्ले लं - 9२० (ब/9) र, क्षेत्र १९-७४-४८ आर. वो. मीटर ३) जमीन सर्ले लं - 9२० (ब/२) र, क्षेत्र ३-०५-६३ आर. वो. मीटर ४) जमीन सर्ले लं - 9२८/३/२, क्षेत्र १९-८८ आर. वो. मीटर ५) जमीन सर्ले लं - 9३०/३/१/६/२, क्षेत्र ७-२०५० आर. वो. मीटर ६) जमीन सर्ले लं - १२९/१/२, क्षेत्र १-८९-६५ आर. वो. मीटर ६) जमीन सर्ले लं - 9२९/१/२, क्षेत्र १-८९-६५ आर. वो. मीटर ६)

०-०३-६६+पी.के.०-०९-१४ ८)जमीन सर्हे न-१३२/१/८/२,हे.आर.०-०५-९६+पी.के.०-१५-१६

हया सर्व जमिनीचे श्री धनेश मनसुखलाल अजमेरा आणि इतर हे मालक आहेत आणि मालक या जमिनी विकसित करण्याचा विचार करत आहेत आणि त्यासाठी वसई विरार

शहर महानगरपालिकेकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरु

तरी,कोणत्याही पक्ष/व्यक्ती यांना आक्षेप/दावा/अधिकार असल्यास खालील पत्त्यावर लिखित स्वरूपात स्वाक्षरी

पुराव्यासह वृत्तपत्रात ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत यावे.जर उपरोक्त आक्षेप नोटीसच्या १४ दिवसांच्या आत नोंदवला गेला नाही तर सदर जिमनीचा

व्यवहार हरकत विरहीत आहे किंवा हरकत असल्यास सोड्ब

दिली आहे असे समजण्यात येर्डल आणि उपरोक्त मात्रकांक

केमो फार्मा लॅबॉरेटरिज लिमिटेड

नोंद. कार्या .: ५-कमद अपार्टमेंट को-ऑप.हौ.सो.लि., कर्णिक रोड, चिकनघर, कल्याण, जिल्हा ठाणे-४२१३०१ कॉर्पोरेट कार्यालय: एम्पायर हाऊस, ३रा मजला, २१४, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. दर.: 0२२-२२०७८३८२. सीआयएन: एल९९९९एमएच१९४२पीएलसी००३५५६

वेबसाईट:<u>www.thechemopharmalaboratoriesltd.com</u>, ई-मेल:<u>chemopharmalab@gmail.com</u> ८२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, केमो फार्मा लॅबॉरेटरिज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ८२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.४.००वा.** कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात ५–कुमुद अपार्टमेंट को–ऑप.हौ.सो.लि., कर्णिक रोड, चिकनघर, कल्याण, जिल्हा ठाणे–४२१३०१,

८२व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्याच्या उद्देशाने आयोजित केली एजीएमच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि सन २०२४ च्या 🏿 ब्रार्षिक अहवाल ज्यामध्ये आर्थिक विवरणे संचालकांचा अहवाल, ऑडिटरचा अहवाल ज्यामध्ये इतर गोष्टींसह ई.<u>मि</u>तदानाची प्रक्रिया आणि पद्धत, प्रॉक्सी फॉर्म आणि अटेंडन्स स्लिप इत्यादींचा समावेश आहे. हरित पुढाकार उपायांचा एक भाग म्हणून ज्यांचे ईिमल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व भागधारकांना पासेवर्ड ईि मेल करण्यात आला आहे, ३० ऑगस्ट, २०२४ रोजी पाठवण्याचे काम पूर्ण झाले आहे. एजीएमची सूचना

कंपनीच्या <u>www.thechemopharmalaboratoriesltd.com</u> आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> आणि सीडीएसएलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम, २०१४ च्या नियम २० मध्ये वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, कंपनीला रिमोट ई-िक्होटिंग सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. त्याचे सदस्य, एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून मतदान करण्यासाठी. कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या सेवांचा समावेश केला आहे

ज्यामुळे सर्दस्यांना त्यांचे मतदान सुरक्षित पद्धतीने करता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता निवारण व अहवाल आवश्यकता) अधिनियम २०१५ चे नियम ४२ नुसार, सभासदांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके

**मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवसांसह) एजीएमच्या उद्देशाने बंद

मर्व मभामदांना कळविण्यात येते की:

(अ) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे केला जाऊ शकतो; (ब) रिमोट ई अतिदान सुविधा शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा. सुरू होईल आणि रिववार, २२

क) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट⊡ऑफ तारीख सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४ आहे: (ड) **सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४** रोजीच्या कट ऑफ तारखेला सदस्यांचे मतदान हक कंपनीच्या पेड िआ

इिकटी भाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील;

(इ) कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सूचना पाठबल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट अर्फाफ तारखेनुसार म्हणजे सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४ रोजी शेअर्स घारण करते, ती www.evotingindia.com वर विनंती पाठवून पासवर्ड लॉगिन आयडी मिळवू शकते. तथापि, जर तुस्ही आधीच ईं. अतदानासाठी आयडीमध्ये नोंदणीकृत असाल, तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड/पिन मतदानासाठी वापरला जाऊ शकतो;

(फ) ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी रिमोट ईिड्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राहू शकताः परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार नाही; (ग) बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये

उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ईिक्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते बॅलेट पेपरद्वारे एजीएममध्ये आपला हक बजावू शकतील; (ह) सीएस हेमंत शेट्ये, नियुक्त भागीदार, (एचएसपीएन ॲण्ड असोसिएटस् एलएलपी), यांची ई⊡ातदान प्रक्रिय

योग्य व पारदर्शक पद्धतीने पडताळणी करण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. (ज) ईमेल आयडी/बँकेच्या तपशीलांची नोंदणी करण्यासाठी. सदस्यांना संबंधित माहिती (अ) डिपॉझिटरी

सहभागींना (जर शेअर्स डीमॅट मोडमध्ये असतील) किंवा (ब) कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, उदा., पूर्वा शेअरजिस्ट्री इंडिया प्रा. फॉर्म आयएसआर🖳 सबमिट करून (शेअर्स फिजिकल मोडमध्ये असल्यास) ्रांना पाठवण्याची विनंती केली जाते.

न) ई ∐मतदानाच्या संदर्भात कोणतीही शंका/तक्रारी असल्यास अनुपालन अधिकाऱ्याला <u>chemopharmalab@gmail.com</u> वर संबोधित केले जाऊ शकते किंवा <u>helpdesk.evoting@cdsl.com</u> वर ईमेल लिहू शकता.

मंडळाच्या आदेशान्वर केमो फार्मा लॅबॉरेटरिज लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई

दिनांकः ३0.0८.२**०**२४

डीआयएन:०३०६३३६४



नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: ३ रा मजला, ए - ५१४, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मंबई. ठाणे. महाराष्ट्र - ४०० ७०१.

सीआयएन: L65910MH1993PLC302405 । दूरध्वनी: (+९१) ८६५७४००७५

वेबसाइट : www.qgofinance.com । इन्व्हेस्टर सपोर्ट : contactus@qgofinance.com

कंपनीच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

. कंपनी कायदा, २०१३ (''**कायदा**'') व त्याअंतर्गत संस्थापित तरतुदी व नियम तसेच भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विधिनमन, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, १७/२०२०, दि. १३.०४.२०२०,

''<mark>'एमसीए परिपजके'')</mark> तसेच भारतीय प्रतिभूती व विभिन्न मंडळाद्वारे जारी परिपजक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ तीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, दि. १५.०१.२०२१, परिपजक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएम डी२/सीआयआर/पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०२२, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओ डी-२/ पी/सीआयआर/२०२३/४, दि. ०५.०१.२०२३ व परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी - पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ (सेबी परिपत्रके) यांच्या अनुपालनांतर्गत क्यूजीओ कायनान्स लिमिटेड **(''कंपनी'')** ची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **(''एजीएम'')** मंगळवार, दि. २४.०९.२०२४ रोजी दु. १२.०० वाजता (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्स ('व्हीसी'')/अंदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओ<mark>एव्हीएम</mark>'') सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. एमसीएद्वारे वेळोवेळी जारी अन्य सर्व संबंधित परिपत्रकांनुसार वरील सवलती दि. ३०.०९.२०२४ पर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस **(''डीपीज'')** कडे नोंदवलेले असतील अशा सर्व भागधारकांना एजीएमच्या सूचनेसहित, वित्तीय वर्ष २०२३-२४ या वर्षाकरिताच्या वित्तीय अहवालासमवेत (वार्षिक अहवाला समवेत वित्तीय वर्ष २०२३–२४ करिताचा वार्षिकअहवाल **(''वार्षिक अहवाल'')** ई–मेलद्वारे . पाठवण्यात येईल. सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारेच सहभाग घेऊ शकतील. एजीएममध्ये सहभाग घेण्याचे निर्देश तसेच परोक्ष इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभाग घेण्याचे किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमात्न मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सभासदांची उपस्थिती कोरमकरिता गणली जाईल. ३१ व्या एजीएमच्या सूचनेसमवेत वित्तीय वर्ष २०२३–२४ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.qgofinance.com</u> वर तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट अर्थात <u>www.bseindia.com</u> आणि 

डिपॉझिटरीज्द्वारे सुचविलेल्या प्रक्रियेनुसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले नसतील अशा भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया ३१ वी एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेच ई-मतदानासमवेत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून ३१ व्या एजीएममध्ये सहभागाकरिताचा लॉग इन तपशील प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई–मेल पत्ते त्यांच्या डिपॉझिंटरीजकडे केवळ नोंदवावेत. नोंदणीकृत ई–मेल पत्ता पुढील पत्रव्यवहार पाठवण्यासाठीसुद्धा वापरता येईल. कंपन्या कायदा. २०१३ चे अनच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम

२०, सुधारित केल्यानुसार तसेच सूची विनियमनांचे विनियमन ४४ यांच्या अंतर्गत कंपनी आपल्या स एन्एसडीएलच्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून कंपनीच्या ३१ वी एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित . कोणत्याही वा सर्व विषयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याचा हक्क बजावण्याची सुविधा उपलब्ध करून

-मतदान करण्यासाठी पात्र असतील.

ए) निर्धारित अंतिम तारीख अर्थात **मंगळवार, दि. १७.०९.२०२४** रोजीनुसार डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात भागधारव असलेले व ज्यारची नावे सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये असतील असे सभासद ('**'पात्र सभासद'')** परोक्ष ई-मतदानाद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानाद्वारे कंपनीच्या ३१ व्या एजीएम आयोजित रणाऱ्या सूचनेत विहित कोणत्याही वा सर्व विषयांवर आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असतील. बी) परोक्ष ई-मतदानाचा कालावधी **शनिवार, दि. २१.०९.२०२४ रोजी (स. ९.०० वा. भा. प्र. वे.) सुरू होई**ल

व सोमवार, दि. २३.०९.२०२४ रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल

सी) वरील नमूद तारीख व वेळेच्या समाप्तीपश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल. डी) व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे ठरावाव आपले मत न दिलेले सभासद, त्यांना मत देण्यापासून प्रतिबंधित केलेले नसल्यास, ३१ व्या एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मत देण्यास पात्र असतील. परोक्ष - मतदानोद्वारे मत दिल्यानंतरही एजीएममध्ये पात्र सभासद सहभाग घेऊ शकेल, परंतु त्याला एजीएमदरम्यान पुन्हा मत देता येणार नाही. केवळ पात्र सभासदच परोक्ष ई–मतदान सुविधा प्राप्त करण्यासाठी किंवा एजीएममध्ये

ई) एखादी व्यक्ती सूचनेच्या पाठवणीपश्चात, परंतु निर्धारित अंतिम तारीख अर्थात **मंगळवार, दि. १७.०९.२०२**४ रोजी वा तत्पूर्वीकंपनीची सभासद बनत असेल तर ती व्यक्ती ३१ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद निर्देशांचे पालन करून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंवा त्यासाठी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे किंवा <u>contactus@qgofinance.com</u> येथे विनंती पाठवू शकेल. ई-मतदानासंदर्भात कोणत्याही प्रश्नासंदर्भात सभासद कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक एनएसडीएल यांना १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधू शकतील किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकतील.

एफ) संचालक मंडळाने मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून श्री प्रज्योत वैद्य - मे. प्रज्योत वैद्य ॲन्ड कं. चे प्रोप्रायटर, कार्यरत कंपनी सचिव यांची, त्यांच्या अनुपस्थितीत मे. मेहता ॲन्ड मेहता, कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे.

जी) सभासद एजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातून उपस्थित राहू शकतील किंवा एनएसडीएलद्वारे उपलब्ध <u>https://www.evoting.nsdl.com</u> या लिंकवर त्यांचा ई-मतदान लॉग इन अर्हता वापरून एजीएमचे थेट वेबकास्ट पाहू शकतील.

एखाद्या सभासदास वार्षिक अहवालाची छापील प्रत हवी असल्यास अशा सभासदाकडून <u>contactus@</u> agofinance.com येथे लवकरात लवकर विनंती पाठवल्यावर कंपनी ती नि:शुल्क पाठवी

–मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या downloa section वर उपलब्ध भागधारकांचे FAQs व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२ -९९० वर संपर्क साधावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवावी. ई-मतदानाची प्रक्रिया व अन्य संलग्न दस्तावेजांसमवेत, वार्षिकअहवाल, सूचना कंपनीची वेबसाइट  $\underline{www}$ .

agofinance.com वर परीक्षणासाठी उपलब्ध आहेत. एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सदर माहिती ही कंपनीच्या सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ जारी

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड करिना सही/-कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

दिनांक: २८.०८.२०२४

Email: inventure.rights2023@linkintime.co.in Tel: +91 - 22-71148500/600 Website: www.linkintime.co.in Website: www.inventuregrowth.com SEBI Registration Number: INR000004058 Contact Person: Shanti Gopalkrishnan Investors may contact the Registrar to the issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre-issue/ post issue related matters. All grievance

relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the issue, with a copy to the SCSB, giving full details such as name address of the applicant number of Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the Application Form, or the plain paper application, as the case may be, was submitted by the ASBA.

THE LEVEL OF SUBSCRPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

Date : August 28, 2024 Place : Mumbai

For Inventure Growth & Securities Limited

Mr. Kanji Bachubhai Rita Executive Director-Chairperson-MD

Inventure Growth and Securities Limited is proposing, subject to requisite approvals, market conditions and other considerations, to issue Equity Shares on rights basis and has filed a Letter of Offer (LOF) with the SEBI, BSE and NSE. The LOF shall be available on website of SEBI at www.sebi.gov.in; the website of BSE at www.bseindia.com; the website of NSE at www.nseindia.com and the website of the Company at www.inventuregrowth.com. Investors should note that nvestment in equity shares involve a degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 17 of the Letter of Offer. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. The announcement does not constitute an offer of Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States and any Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States.

परतफेडीसाठी सुरक्षितता म्हणून, खालील मालमत्ते या कर्जदाराने (ने) अनुक्रमे KMBL कडे गहाण ठेवल्या आहेत

(This is an Advertisement for information purposes only and not for publication or distribution outside India and is not an Offer Document announcement)



#### INVENTURE GROWTH AND SECURITIES LIMITED Corporate Identification Number: L65990MH1995PLC089838

enture Growth and Securities Limited was originally incorporated on June 22, 1995, as a Public limited company, under the name and style 'Inventure Growt and Securities Limited under the provisions of the Companies Act, 1956, with the Registrar of Companies, Mumbai. We received Certificate of Commencemen of Business dated June 22, 1995 issued by the Registrar of Companies, Mumbai. The Company made a maiden public offer of its Equity Capital in July 2011. The Equity capital of the Company is listed on BSE and NSE in India.

Registered Office: 201, 2nd Floor, Viraj Tower, Near Landmark, Western Express Highway, Andheri - East, Mumbai - 400069, Maharashtra, India Tel: +91 - 22-71148500/600; Website: www.inventuregrowth.com; E-mail: cs@inventuregrowth.com

Contact Person: Ms. Shikha Ashok Mishra, Company Secretary and Compliance Officer **OUR PROMOTERS: MR. KANJI BACHUBHAI RITA** ISSUE OF UP TO 21.00.00.000-EQUITY SHARES WITH A FACE VALUE OF ₹ 1/- EACH ("RIGHTS EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹ 2.33/ PER RIGHTS FOLITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ 1.33 PER RIGHTS FOLITY SHARE) FOR AN AMOLINT AGGREGATING LIPTO ₹ 4893 00 LAKHS ON RIGHTS BASIS IN THE RATIO OF 1 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 4 FULLY PAID UP EQUITY SHARES) HELD BY THE EQUITY SHAREHOLDERS

ON THE RECORD DATE, I.E. 05TH JULY, 2024. THE ISSUE PRICE IS 2.33TIMES OF THE FACE VALUE OF THE RIGHTS EQUITY SHARES. BASIS OF ALLOTMENT The Board of Directors of Inventure Growth and Securities Limited wishes to thank all its shareholders and investors for the response to the Issue which opened for subscription on MONDAY, JULY 15, 2024 and closed on TUESDAY, AUGUST 13, 2024 with the last date for on market renunciation of Rights Entitlements being WEDNESDAY, AUGUST 7, 2024. Out of the total 9,737 Applications for 24,47,13,775 Rights Equity Shares, 884 Applications for 51,05,719 Rights Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications received were 8,853 for 23,96,08,056

Rights Equity Shares, which was 114.10 % of the Rights Equity Shares Allotted under the Issue. The Rights issue was subscribed to the extent of 114.10% after The Basis of Allotment was finalized on Tuesday, August 20, 2024 by the Company in consultation with the Registrar to the Issue and BSE, the Designated Stock Exchange for the Issue. The Board of Directors of the Company, at its meeting held on August 21, 2024, took on record the Basis of Allotment so approved, and approved the allotment of 21,00,00,000 Rights Equity Shares to the successful Applicants. In the Issue, no Rights Equity Shares have been kept in abeyance.

Tro horosy committative famous polications have been considered for allounding.								
1. The break-up of valid Applications received through ASBA (after technical rejections) is as under:								
Catamami	Application	s Received	Equity Shares Applied for		ed for Equity Shares allotted		tted	
Category	Number	%	Number	Value (₹)	%	Number	Value (₹)	%
Non Renouncees	9497	97.54%	132163634	307941267.22	54.01%	127057915	296044941.95	60.50%
Renouncees	240	2.46%	112550141	262241828.53	45.99%	82942085	193255058.05	39.50%
Total	9737	100.00%	244713775	570183095.75	100.00%	210000000	489300000.00	100.00%

9737

2. Summary of Allotment is as under:								
Category	No. of valid CAFs (including ASBA applications) received	No. of Equity Shares accepted and Allotted against Entitlement (A)	No. of Equity Shares accepted and Allotted against Additional applied (B)	Total Equity Shares accepted and allotted (A+B)				
	Number	Number	Number	Number				
Non Renouncees	8673	77005527	50052388	127057915				
Renouncees	240	3414248	79527837	82942085				

Total Intimations for Allotment/refund/rejection cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and intimation for rejection, as applicable, to the Investors who have provided their email address, was sent on their email address on or about August 26, 2024 and Investors who have not provided their email address, is being physically dispatched to their Indian address provided by them, is being completed on or about August 27, 2024. The instructions to SCSBs for unblocking funds in case of ASBA Applications were given on August 20, 2024. The Listing application was filed with BSE and NSE on August 26, 2024. The credit in respect of allotment of Equity Shares offered pursuant to the Issue in dematerialised form in NSDL and CDSL, as applicable is completed on or abou

August 27, 2024. For further details, see "Terms of the Issue" on page 153 of the Letter of Offer. The trading in the Rights Equity Shares issued in the Rights Issue shall commence on BSE upon receipt of trading permission, applications for the same are being made, and shall be traded under same ISIN INE878H01024 as the existing Equity Shares of the Company. The trading is expected to commence on or about Friday, August 30, 2024. In accordance with SEBI circular dated lanuary 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlement will be sent to NSDL and CDSL on receipt of listing permission from BSE and NSE.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGES ONLY IN DEMATERIALISED FORM DISCLAIMER CLAUSE OF BSE It is to be distinctly understood that the permission given by BSE should not in any way be deemed or construed that the letter of offer has been cleared or approved by BSE, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the letter of offer. The investors are advised to refer to the letter of

offer for the full text of the Disclaimer clause of the BSE. DISCLAIMER CLAUSE OF NSE It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the letter of offer has been cleared or approved by NSE, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the letter of offer. The investors are advised to refer to the letter o

offer for the full text of the Disclaimer clause of the NSE. Unless otherwise specified, all capitalized terms used herein shall have the same meaning ascribed to such terms in the Letter of Offer dated June 25, 2024 filed with the BSE, NSE and the Securities and Exchange Board of India.

Registrar to the Issue Company Secretary and Compliance Officer **LINK**Intime Inventure Shikha Ashok Mishra Link Intime India Private Limited C-101, 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, | 201, 2nd Floor, Viraj Tower, Near Landmark, Western Express Highway Andheri - East, Mumbai - 400069, India Tel No: + 91 810 811 4949; E-mail: cs@inventuregrowth.com